

R.V. 2, 9, 2. प्र या इद्वा मृहे तन् ऊर्मि न विश्वर्षसि 9, 44, 1, 8, 46, 25. स्वैः
ष एवैमुरुत्पोव्य रुपि तन्तर्देहि तं तनः 86, 3. यज्ञाद्वि शश्वता तना देवं
देवं यज्ञामहे 1, 26, 6. पुनात् सोमं वरेण शश्वता तना 9, 1, 6. युम्बाकमस्तु
तविषी तना पुना 1, 39, 4. — 2) Nachkommenschaft: त्वना तना सनुपा-
म् लोताः R.V. 10, 148, 1. तन्वै तनै च für die eigene Person (des Re-
denden) und seine Kinder 6, 48, 12. 8, 37, 12. तन्वै तना च 7, 104, 10.
11. 6, 49, 13. तुचे नस्तने पर्वताः सत्तु 5, 41, 9. — 3) instr. तेना als adv.
in ununterbrochener Dauer, nacheinander, anhaltend, continuo: आ य-
योत्तिंशतं तना सहस्राणि च दद्वहे R.V. 9, 38, 3. (सोमः) तना पुनानः 16, 8.
34, 1, 4, 3, 4. (परि) सहस्रधारा युतना 9, 52, 2. यदिन्द्रियाः जना इमे वि-
क्ष्यते तना गिरा 8, 40, 7. 83, 5, 2, 2, 1, 4, 77, 4. 38, 13. वराय ते पात्रे धर्मेण
तना पुना मत्वा ब्रह्मोद्यतं वचः 10, 30, 6.

3. तन् (= स्तन), तन्यति erschallen, laut tönen, rauschen: द्वाराच्छु-
वस्तो घस्य कार्णा घोषादिन्द्रस्य तन्यति ब्रुवाणः R.V. 6, 38, 2. — Vgl. त-
नयितु, तन्यतु, तन्यु.

4. तन्, तेनात् und तानेपति glauben, vertrauen; einen Dienst erwei-
sen (v. I. Schmerz empfinden oder verursachen; beschädigen, verderben);
tönen (Vop.; vgl. 3. तन्); mit einer praep. in die Länge ziehen (vgl. 1.
तन्) Duirup. 34, 33. — Vgl. चन्, वन्.

तन् (von 1. तन् 1) m. Nachkomme: मित्रा तना न रथ्याइ वर्णणा यश्च
मुक्रातुः । सनात्सुवाता तन्या धृतव्रता R.V. 8, 25, 2. — 2) तेनां f. und तेन
n. Nachkommenschaft: अग्ने दिवः सूर्यसि प्रवैतात्तना पृथिव्या उत वि-
श्ववेदः R.V. 3, 23, 1. Hierher viell. auch 27, 9. विश्वतो डुरिता पूरु युगा
तोकाय वाजिनः । तना क्रावतो श्रवते 9, 62, 2. आ वै मत् तन्या कं हुना
श्रवतो वर्णामहे 1, 39, 7. तुचे तन्या तन्मु नो ज्ञाधीय आपुनिविसे 8, 18, 18.
— Das suff. तन्, welches adjj. aus adv. der Zeit bildet, ist wohl auch auf
1. तन् zurückzuführen.

तनकः Lohn SADDH. P. 4, 20, a. — Wohl nur falsche Lesart für वेतनकः.
तनबाल m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 371. VP. 193. — Vgl.
तालवनः.

तन्य (von 1. तन्) Un. 4, 102. 1) adj. das Geschlecht fortpflanzend, zum
(eigenen) Geschlecht gehörig: स्याऽन्नः सूनुस्तन्यो विजाती R.V. 3, 1, 23. नि-
त्यं न सूनु तन्यं दधाना: 10, 39, 14. जन्मेव नित्यं तन्यम् 3, 15, 2. वाली त-
न्यो वीकुपाणिः 7, 1, 14. 8, 28, 2. Ebenso wird in der häufigen Verbin-
dung तेकं तन्यम् ein adj. Gebrauch von तन्य anzunehmen sein, mit
Ausnahme derjenigen Fälle, wo beide Wörter durch च — च getrennt
sind. (येति) श्रस्मे भूरि तेकाय तन्याय पश्यः R.V. 6, 1, 12. बलं तेकाय त-
न्याय (येति) 3, 53, 18. 10, 33, 12. रक्ते यो अग्ने तन्यानि तेका रक्तो त-
न्यम्: 4, 7. तेकं पुष्येम् तन्यं शतं त्विषाः 1, 64, 14. त्वं तेकाय तन्याय
मृङ् 114, 6. 147, 1. 189, 2. 2, 30, 5 u. s. w. नेदस्तोके तन्ये रविता रवत्
Ait. Br. 2, 7. — 2) m. a) Sohn AK. 2, 6, 4, 27. H. 542. M. 3, 16. 8, 275.
Cik. 94. RAGH. 2, 64. ad Hir. Pr. 12. 13. तन्याभ्याम् von einem Sohne und
einer Tochter gesagt MBH. 3, 2565. — b) pl. N. pr. eines Volkes MBH.
6, 371. VP. 193. — c) N. pr. eines der 7 Weisen im 11ten Manvantara,
mit dem patron. वासिष्ठा, HARIV. 477. — d) in der Astrol. Bez. des
fünften Hauses VARĀH. Br. 9, 3. 19 (18), 3. Vgl. तन्यभवन. — 3) f. आ
a) Tochter AK. 2, 6, 4, 27. 28. H. 542. M. 11, 171. N. 12, 7. 23. R. GOR. 1,
72, 34. 4, 44, 5. Cik. 28. 79. RAGH. 2, 37. VID. 133. 192. PRAB. 36, 15. BHAG.

P. 1, 16, 2. 3, 22, 16. Im comp. behält ein mit तन्या in Congruenzver-
hältniss stehendes vorangehendes fem. seinen fem.-Charakter bei nach
gāṇa प्रियादि zu P. 6, 3, 34. Vop. 6, 13. Hiernach müssten in den adj. compp.
अल्पतन्य VARĀH. Br. S. 67, 7, विप्रतन्या 103, 1 und प्रसूततन्या 2
Söhne und nicht Töchter gemeint sein; aber viell. geht man am sicher-
sten, wenn man das Wort hier in der beides umfassenden Bed. Kind
auffasst; vgl. 4. — b) N. einer Pflanze, = चक्रकुल्पा ČABDAČ. im CKD.
— 4) n. Nachkommenschaft, Geschlecht, Stamm; Kind, Nachkomme
NAIGU. 2, 2 (nach einer Lesart m., nach anderer n.). मृक्षस्य वेधि तन्यं
च जिन्व R.V. 2, 23, 19. मा वै सचा तन्ये जित्य आ धूक् 7, 1, 21. विद्यत्सर-
मा तन्याय धासिम् 1, 62, 2. 96, 4. तन्यस्य पुष्टिषु 166, 8. तन्याय त्वं च
183, 3. 184, 5. येन तेकं च तन्ये च धार्महे 92, 13. 9, 74, 5. त्राता तेकस्य
तन्ये गवामसि 1, 31, 12. तेके वा गोषु तन्ये पद्मसु वि क्रन्दसि उर्वासु
ब्रवेत् 6, 23, 4, 31, 1. Bei den Commentatoren Enkel, während तेक-Kind
bedeuten soll. NIR. 10, 7, 12, 6. Auch in der späteren Sprache scheint
das Wort zuweilen geradezu Kind zu bedeuten, z. B. in तन्यरक्ति VARĀH. Br. S. 67, 56; vgl. u. 3, a.

तन्यभवन (तन्य + भव) m. in der Astrol. Bez. des fünften Hauses
VARĀH. Br. S. 104, 27.

तन्यितु (von 3. तन्) adj. rauschend, donnernd: श्रिंगि पुरा तन्यितो ए-
वित्ताद्विराप्तप्रसवसे कृष्णधम् R.V. 4, 3, 1. श्रव एकपातन्यितुर्पातः 10, 66.
11. — Vgl. तन्यितु.

तन्यीकृत (तन्य + कृत von 1. कर्) adj. zum Sohne gemacht RIGA-
TAR. 4, 3.

तन्यम् (von 1. तन्) n. Nachkommenschaft: तन्यभिः, शेषसा, तन्या R.V.
5, 70, 4.

तन्यम् (von तन्) 1) m. oxyt. Dünne u. s. w. gāṇa पृथ्वादि zu P.
5, 1, 122. — 2) n. proparox. Leber (nach den Comm.) ČAT. Br. 3, 8, 2, 17.
25. TS. 1, 4, 26, 1.

तनिष्ठ und तनीयंस् s. u. तनु 1.

तनु (von 1. तन्) Un. 1, 7. 1) adj. (f. तनु und तन्वी) soll im comp. sei-
nen subst. vorangehen und folgen können nach gāṇa कठारादि zu P.
2, 2, 38. dünn, flach, schmal, fein, schwächtig; unbedeutend, spärlich.
schwach, klein AK. 3, 2, 11. 15. TRIK. 3, 3, 241. H. 449. 1427. 1447. an.
2, 267. MED. n. 9. बृहोषि तन्तनीवोपरिष्ठातप्रकृदयति ČAT. Br. 3, 5, 4.
21. KĀTJ. ČR. 8, 5, 25. जङ्गे दीर्घं तनु चैव R. GOR. 2, 8, 42. तनुमध्यमा N.
19, 7, 3, 13. R. 4, 9, 22. तनुस्तिकृ VARĀH. Br. S. 60, 10. श्विद्या तेत्रमुत्ते-
षा प्रसुतनुविचिक्षोदाराणाम् JOGAS. 2, 4. सुकुमारतनुवच् N. 12, 78. त-
नुकृति VARĀH. Br. S. 69, 28. तनुकेश LAGHU. 2, 13. तन्त्रत्पक्वबालः (वि-
षयाः) Br. S. 60, 12. तनुलोमकेशदशना M. 3, 10. तन्वी लता R. 5, 11, 21.
von Personen DRAUP. 7, 7. कन्या तन्वी KATHĀS. 11, 77. MECH. 80. BHAG.
P. 3, 12, 28. तनुरधावता व्योम्नि चन्द्रलेखव गच्छती MBH. 3, 1834. तनु-
मराती KĀURAP. 1. रेखा: — तन्यः (Gegens. वृक्त्यः) VARĀH. Br. S. 68.
14. sein von Geweben: श्रंगुक् R. 1, 7. flat von Flüssen SUÇA. 1, 22, 12.
VARĀH. Br. S. 19, 20. dünn von Flüssigkeiten: तन्य Suça. 1, 372, 14.
sein von der Stimme: कृशतनुरव (कुक्कुट) VARĀH. Br. S. 62, 2. klein: त-
न्ननि सुमलात्पयि तारव्याप्ति) MBH. 3, 1747. (वन्दः) स्थूलः सुभितकारी
प्रियधान्यकरस्तु तनुमूर्ति: VARĀH. Br. S. 4, 20. भद्र्य spärlich, wenig SUÇA.